

लेखाशिर्ष २५१५ १२३८ (मा. लोकप्रतिनिधींनी  
सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत  
मूलभूत सुविधा पुरविणे) अंतर्गत दि.०१ एप्रिल,  
२०२१ पासून मंजूर केलेली कामे रद्द  
करणेबाबत.

**महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास विभाग**

शासन निर्णय क्रमांक: विकास-२०२२/प्र.क्र.२२७/योजना-६  
बांधकाम भवन, २५ मईबान पथ, फोर्ट, मुंबई - ४००००१  
दिनांक: १२ ऑक्टोबर, २०२२

**वाचा :-**

- १) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांची दि.१८.७.२०२२ व २१.७.२०२२ रोजीची टिप्पणी
- २) शासन पत्र क्रमांक: विकास-२०२२/प्र.क्र.२२७/योजना-६, दि.१९.०७.२०२२
- ३) शासन पत्र क्रमांक: विकास-२०२२/प्र.क्र.२२७/योजना-६, दि.२५.०७.२०२२

**शासन निर्णय:-**

मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या संदर्भाधीन क्र.१ येथील टिप्पणीन्वये दिलेल्या निर्देशास अनुसरून संदर्भाधीन क्र.२ व ३ येथील दि.१९.०७.२०२२ व २५.०७.२०२२ रोजीच्या पत्रान्वये लेखाशिर्ष २५१५ १२३८ (मा.लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे) अंतर्गत दि.०१ एप्रिल, २०२१ पासून मंजूर केलेल्या कामांपैकी ज्या कामांचे कार्यारंभ आदेश दिलेले नाहीत किंवा कार्यारंभ आदेश देऊनही कामे सुरु झालेली नाहीत, अशा सर्व कामांना स्थगिती देण्यात आलेली आहे.

अशा स्थगित कामांची यादी सर्व जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम मंडळ यांचेकडून प्राप्त झाली आहे, ती सर्व कामे याद्वारे रद्द करण्यात येत आहेत.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२१०१२१३९४४७१२० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(का. गो. वळवी)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, राजभवन, मुंबई

- २) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
- ३) मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
- ४) मा. मंत्री/राज्यमंत्री (सर्व), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
- ५) मा. सभापती/उप सभापती, महाराष्ट्र विधान परिषद, मुंबई
- ६) मा. अध्यक्ष/उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, मुंबई
- ७) मा. विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा/विधान परिषद
- ८) मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद (सर्व)
- ९) मा. विधानसभा/विधानपरिषद सदस्य (सर्व), विधानमंडळ, मुंबई
- १०) महालेखापाल, (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर
- ११) विभागीय आयुक्त, महसुल विभाग (सर्व)
- १२) जिल्हाधिकारी (सर्व)
- १३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
- १४) अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ (सर्व)
- १५) अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी/उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं),  
जिल्हा परिषद (सर्व)
- १६) कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (सर्व)
- १७) कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद (सर्व)
- १८) निवडनस्ती (योजना-६)